

August 4, 2021

To **Bombay Stock Exchange Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400 001. **Company Scrip Code: - 500189**

To **National Stock Exchange of India Limited** Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051. **Company Script Code: NXTDIGITAL**

Dear Sir/ Madam,

SUB: Submission under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copy of paper cutting of Business Standard and Sakaal of Wednesday, August 4, 2021 wherein intimation for the Board Meeting to be held on August 13, 2021 is published.

Kindly take the same on your records.

Thanking You.

Yours Faithfully For NXTDIGITAL LIMITED (formerly known as Hinduja Ventures Limited)

Digitally signed by **ASHISH** ASHISH PANDEY Date: 2021.08.04 **PANDEY** 14:49:25 +05'30' **Ashish Pandey**

Company Secretary

Encl: as stated above.



Notice is hereby given that we are investigating the title of Saniay S Tripathi in respect of Gat No. 92, totally admeasuring 3-41-00 Hectare - Are or thereabouts assessed at Rs.9.75 situate, lying and being at Village Sogaon, Taluka Alibaug, Dist. Raigad, Maharashtra ("the said

Village Sogaon, Taluka Alibaug, Dist. Raigad, Maharashtra ("the said property").

Any and all persons having any objection or any claim, share, right, title and/or interest including the right of and by way of sale, agreement for sale, mortgage, exchange, gift, partition, lien, charge, lease, maintenance, bequest, inheritance, trust, possession, lease, sub-lease, assignment, easement, tenancy, license, partnership deed, right of prescription or pre-emption or under any agreement or deed or other disposition or under any lis pendens, injunction, attachment, decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or Arbitration or otherwise in respect of the said property are hereby required to make the same known in writing to the undersigned at the below mentioned address and the email addresses as mentioned below, along with documents in support thereof, within 7 as mentioned below, along with documents in support thereof, within 7 (seven) days from the date of publication hereof, failing which the claim of such person shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes and not binding in any manner whatsoever Dated this 4th day of August, 2021

For Integrum Legal

Siddharth Bafna, Partner 302, Janmabhoomi Chambers, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Fort, Mumbai-400001



MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LTD. (A joint venture of Govt. of India & Govt. of Maharashtra) "Metro Bhavan", VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth, Nagpur-440010. E-mail : md.nmrcl.tenders@gmail.com

Website: www.mahametro.org Tender Notice No. N1PD-34/2021 Dt. 03.08.2021

Name of work: Development and Operation of Parking & Commercial on Plot No. 2, bearing Kh. No. 98 and 100(P), Mz. Dhantoli, Admeasuring 7036.00 Sqm on Public Private Partnership Basis.

Cost of Documents: INR 88,500/- (inclusive of GST).

Interested Bidders may visit MAHA-METRO Website: www.mahametro.org for NIT and download the bid documents for further details regarding the tender, from e-tender portal https://mahametrorail.etenders.in from 17.00 Hrs on 05.08.2021 to **16.00** Hrs on **23.09.2021**. **Executive Director/Procurement**

Maazee Metro, Greenest Metro Maha-Metro, (Nagpur Metro)

PUBLIC NOTICE

Shri, Ashok Kumar Parmatma Patwa is the member of Samata (B) Cooperative Housing Society Room no. 403 A Wing 181 Samata Rahiwasi Sangh Sangam Galli Dharavi Mumbai 400017 and registered holder of 5 fully paid up shares of Rs. 50 each numbered from 186 to 190 inclusive in Samata (B) Dharavi SRA CHS LTD member registered no. 38.

Mr. Ashok Kumar Patwa is expired on 18.05,2016 and his wife Late Smt. Rajkumari Patwa expired on 01.07.2020 leaving behind only legal heir Mr. Sunil Ashok kumar Patwa and he has applied to the society for transfer the said flat and 5 shares distinctive numbered from 186 to

As per instruction of society and my client before transferring the said flat and said shares in his name, in such case anyone having any claims/ objections right/interest in the said flat premises kindly intimate the undersigned advocate along with the relevant documents to support his/her/their claims/ objections/right within 14 days from the date of publication of this notice. In absence of any claim/ objection within stipulated period, it shall be deemed that the property has no claim by virtue the said flat and accordingly society / my party shall proceeds to complete the said transfer as per SRA circular no. 152 and further that he shall be free to transfer share and said flat to prospective buyer. Place: Mumbai

Date: 04/08/2021 Adv. Sandeep Katke 144, Ashok Mill Compound, Sion Bandra Link Road, Dharavi, Mumbai 400017

NETDIGITAL **NXTDIGITAL LIMITED**

(Formerly known as Hinduja Ventures Limited)

CIN: L51900MH1985PLC036896
Registered Office: IN CENTRE, 49/50, MIDC, 12th Road, Andheri (East),
Mumbai – 400 093. | Ph. No.: 022 2820 8585
E-mail Id: investorgrievances@nxtdigital.in | Website: www.nxtdigital.co.in

Pursuant to Regulation 29 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, August 13, 2021, to consider and approve, inter-alia, the Un-audited Financial Results of the Company, both standalone and consolidated, for the guarter ended June 30, 2021

This information is also available on the website of the Company www.nxtdigital.co.in and on the website of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For NXTDIGITAL LIMITED

(Formerly known as Hinduja Ventures Limited)

Place: Mumbai Date : August 03, 2021

Ashish Pandey Company Secretary

KESAR PETROPRODUCTS LIMITED

REG. Address: D-7/1, MIDC, Lote Parshuram, Taluka Khed,

District - Ratnagiri - 415722 Tel: 02356 272339 Website: www.kesarpetroproducts.com, Email: info@kesarpetroproducts.com

BOARD MEETING FOR CONSIDERSATION OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (PROVISIONAL) FOR THE FIRST QUARTER ENDED ON 30th JUNE, 2021

We hereby inform you, in pursuant to Regulations 29 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled for Thursday, 12th August, 2021, inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results (Provisional) of the Company for the First Quarter ended on 30th June, 2021.

A Public Notice in this regard is being published in Business Standard, in English and in Daily Sagar, in Marathi as required by the said Regulations. Please take note of the same

For Kesar Petroproducts Limited

Snehalata Dinesh Sharma Director DIN: 01854393

HP COTTON

H. P. COTTON TEXTILE MILLS LTD CIN: L18101HR1981PLC012274

REGD OFFICE: 15th K.M. Stone, Delhi Road, Hisar 125044, Haryana Nebsite: www.hpthreads.com Email: info@hpthreads.com Ph. No. 91-11-41540471, Fax: 91-11-49073410,

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2021

	(₹. in Lakh, unless otherwise stated)				
Particulars	Three months ended 30-June-2021 (Un-Audited)	Three months ended 31 March 2021 (Refer Note. 3)	Corresponding three months ended 30 June 2020 (Un-Audited)	Year ended 31 March 2021 (Audited)	
Total Income from Operations	3152	3150	1754	9789	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	391	182	122	549	
(after Exceptional and/or Extraordinary items)	391	182	122	549	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	293	100	91	360	
{(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)}	293	84	91	344	
6. Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 each) 7. Other Equity 8. Earnings Per Share (of Rs. 10/- each)	381	381 -	381 -	381 1853	
(for continuing and discontinued operations) (a) Basic (in Rs.) (b) Diluted (in Rs.)	7.70 7.70	2.62 2.62	2.39 2.39	9.46 9.46	

The above financial results of H.P. Cotton Textile Mills Limited ("the Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 03rd August, 2021. The statutory auditors have carried out a limited review of unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2021, in accordance with Regulation 33, of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above is an extract of the detailed format of statement of unaudited financial results, for the quarter ended June 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the quarter ended June 30, 2021 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and the company's website www.hpthreads.com.

The figures for the quarter ended March 31, 2021 are the balancing figures in respect of the full financy year and published year to date figures up to the third quarter of years ended March 31, 2021.

For H.P. Cotton Textile Mills Ltd.

Executive Director, CEO & CFO DIN: 02836610

RaghavKumar Agarwal





Business Standard

Insight Out

To book your copy, call 022 4027 5432 or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in





सकाळ



मुंबई, बुधवार, ४ ऑगस्ट २०२१

म्हाडा मुख्यालयात तळीये गावातील प्रस्तावित घरांचे नमुने

ग्रामस्थाना ४०० चीरस फुटां

तेजस वाघमारे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : महाड तालुक्यातील तळीये गाव पुनर्वसनाची जबाबदारी राज्य सरकारने म्हाडावर सोपविली आहे. त्यानुसार म्हाडाने तयारी सुरू केली आहे. वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात तळीये गावातील प्रस्तावित घरांचा नमुना (सॅम्पल फ्लॅट) तयार करण्यात येणार आहे. म्हाडाच्या नियोजनानुसार नागरिकांना ४०० चौरस फुटांचे बैठे घर

निर्देशांकांची उसळी

त्यामुळे दोन्ही भारतीय निर्देशांक

दीड टक्क्यापेक्षाही जास्त वाढले.

सेन्सेक्स ८७२ अंशांनी: तर निफ्टी

२४५ अंशांनी वधारले. सेन्सेक्स

५३,८२३ अंशांवर; तर निफ्टी

१६,१३० अंशांवर बंद झाला. बजाज

ऑटो बारा रुपयांनी, टाटा स्टील दोन

रुपयांनी; तर एनटीपीसी वीस पैशांनी

घसरला. अन्य सर्व २७ समभाग

अर्धा ते चार टक्के वाढले. निफ्टीच्या

प्रमुख ५० समभागांपैकी फक्त सहा

टायटन (३.८९ टक्के) सर्वाधिक

वाढला. त्याखालोखाल एचडीएफसी

९१ रुपयांनी (बंद भाव २,५५३

रु.) वाढला. नेस्ले, इंडसइंड बँक,

अल्ट्राटेक सिमेंट, एअरटेल (५८०

रु.), स्टेट बँक (४४६), सनफार्मा

(७९४), ॲक्सिस बँक, बजाज

फायनान्स (६,३२८), इन्फोसिस

(१,६५४), आयटीसी (२०९),

लार्सन दुब्रो (१,६३३) हे समभाग

अधिक कालावधीसाठी घर किंवा क्षेत्र

पाण्याखाली असण्याची जाचक अट

पुरामुळे नुकसान झाले मात्र, पाणी पण

लवकर ओसरले अशा सर्वांना काहीना

काही स्वरूपात मदत मिळणार आहे.

या निधीपैकी मदतीसाठी

१५०० कोटी रुपये, पुनर्बांधणीसाठी

३००० कोटी व बाधित क्षेत्रात

उपाययोजनांसाठी ७००० कोटी खर्चास

जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार

यादीत आहे व जे रेशनकार्ड धारक

आहेत त्यांना पंचनाम्याच्या आधारे

प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५

टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त

५०,०००/- रुपयांपर्यंत आर्थिक

मदत देण्यास मान्यता देण्यात आली.

हस्तकला व हातमाग कारागीर यामध्ये

देण्यास मान्यता देण्यात आली.

कारागिरांना अर्थसाह्य

井 काढून टाकण्यात आल्याने ज्या भागात

सव्वा ते पावणेचार टक्के वाढले.

🕥 पान १ वरून

आज टक्केवारीच्या हिशेबात

समभागांचे दर घसरले.

🕥 पान १ वरून



बांधून देण्यात येणार आहे. जुलै महिन्यात मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागात हाहाकार माजवला. या अतिवृष्टीत महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड

ऑगस्ट असा तीन दिवसांचा नांदेड,

हिंगोली व परभणी या तीन जिल्हयांचा

दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यात

ते जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय

बैठका घेणार असून अल्पसंख्याक

विभागाने उभारलेल्या वसतीगृहाचे

उद्घाटनहीं करणार आहेत. याबाबतचे

तीव्र पडसाद आज मंत्रिमंडळात

उमटले. मंत्री नवाब मलिक यांनी

या दौऱ्याचा विषय उपस्थित करून

नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री

व उपमुख्यमंत्री यांनीही राज्यपालांच्या

कामात हस्तक्षेप होत असन ते स्वतः

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्या सारखे

वागत असल्याची नाराजी अनेक

मंत्र्यांनी व्यक्त केली. राज्यपालांनी

पूरग्रस्तांसाठी ११,५०० कोटी

राज्यपालांचा वारंवार सरकारच्या

कामकाजावर संताप व्यक्त केला.

कोसळल्याने अनेक कुटुंबे दरडीखाली गाडली गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाधित झालेल्या गावांचे योग्य पुनर्वसन करण्याची घोषणा केली, तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारल्याची घोषणा केली. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि म्हाडा तळीये गावच्या पुनर्वसनासाठी कामाला लागली आहे. प्रशासनाने तळीये गावचे पुनर्वसन रायगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ

करण्याचा प्रस्ताव तयार केला होता परंतु पूर्वीचे गाव आणि नियोजित ठिकाण यामधील अंतर लक्षात घेता हा प्रस्ताव मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाकारल्याचे सूत्रांनी सांगितले. गावातील काही दानशूर व्यक्तींनी स्वतःची जमीन गावच्या पुनर्वसनासाठी देऊ केली असून या जागेवर गावचे पुनर्वसन करण्याची आता चाचपणी सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले. म्हाडाचे मुख्य अभियंता सुनील जाधव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

🕥 पान १ वरून सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र

राज्यपालांचा स्वभाव पाहता ते राज्य घटनेच्या नियमानसार राज्याच्या कार्यकारी पदावर आक्रमण करू नये. सरकारच्या या नाराजीकडे कानाडोळा करून त्यांचा मराठवाड्यातील तीन अशी भावना मंत्र्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यांचा दौरा कायम ठेवतील मंत्रिमंडळात झालेल्या या असे मानले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ५ ते ७

चर्चेचा संदेश घेऊन राज्याचे मुख्य सचिव राजभवनात जाऊन त्यांच्या सचिवांना भेटतील व त्यांना त्यांच्या अधिकाराबाबत माहिती देतील, असा निर्णयच मंत्रिमंडळात घेण्यात आला. नेमका आश्रेप नांदेडमध्ये राज्य सरकारच्या

अल्पसंख्याक विभागाने मुला मुलींसाठी दोन वसतीगृहे बांधली आहेत. पण, ती विद्यापीठाकडे वर्ग केलेली नाहीत. त्याचे उद्घाटन करून नंतर विद्यापीठाकडे देणे हा अधिकार सरकारचा आहे. राज्यपाल कुलपती असल्याने विद्यापीठ व्यवस्थापनाचा त्यांचा अधिकार आहे. पण, सरकारने केलेली कामे अल्पसंख्याक विभागाला अथवा सरकारला न विचारता थेट कार्यक्रम आयोजित करणे योग्य नाही, असा मद्दा नवाब मलिक यांनी

मंत्रिमंडळात उपस्थित केला.

टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त

५०,०००/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत

देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता

दिली. याशिवाय टपरीधारकांना

नुकसानीच्या प्रमाणात जास्तीत जास्त

दहा हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचाही

निर्णय घेण्यात आला.

'कायमञ्बरूपी धीरण आखा

दरड प्रवण क्षेत्रातील तसेच निळ्या रेषेच्या आतील नागरिकांसंदर्भात सर्वंकष

कायमस्वरूपी योग्य धोरण आखण्यात यावे. पुराची वारंवारिता वाढत आहे.

त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यांची समिती

स्थापन करून त्याचा अभ्यास करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव

ठाकरे यांनी दिले आहेत. या अभ्यासात राष्ट्रीय जल विकास अभिकरण या

संस्थेचा सहभाग घेण्यात यावा. या अभ्यासाचा अहवाल मंत्रिमंडळास सादर

क्षेत्रातील गंधारी, सावित्री, विशेष्ठी या नद्यांच्या खोलीकरणाचे व नदी पात्रात

व्हावा. एककालिक आधारसामग्री अधिग्रहण प्रणाली पुढील तीन महिन्यात

करण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. महाड व चिपळूण या

सुधारणा करण्याचे व पुर संरक्षक भिंती बांधण्याबाबत सखोल अभ्यास

उभी करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

समावेश करण्यास मान्यता देण्यात

दुकानदारांनी ५० हजारांपर्यंत मदत

ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत

आहे व जे रेशनकार्ड धारक आहेत

दुकानदार यांना पंचनाम्याच्या आधारे

जे स्थानिक रहिवासी आहेत,

दुकानदारांपैकी अधिकृत

नांदेड, परभणीसह हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी (ता.पाच) त्यांचे सकाळी दहाला नांदेडमध्ये आगमन होईल. सकाळी सव्वादहाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील चलचित्र प्रदर्शनास भेट देतील. शुक्रवारी (ता. सहा) हिंगोलीत असतील.

'भाजपच्या इशाऱ्यावर वागू नये'

राज्यपाल हे भाजप नेत्यांच्या इशाऱ्याने वागतात. अशी टीका काही मंत्र्यांनी केली. राज्यपालांना सरकार आणि राज्यपालांचे अधिकार याची जाणीव करून द्यावी, यावर एकमत होऊन त्यांना नाराजी कळवण्याचा निर्णय झाला

सरकार व राज्यपालवादात नव्या अध्यायाची भर पडली. 'एमपीएससी' मंडळावरील नेमणुक शिफारशी अडवून ठेवल्याची तक्रार होत असली तरी, प्रत्यक्षात राजभवनात या संबंधीचे टपाल काल (ता. २) दुपारी दोन वाजता पोहोचले आहे. राज्यपाल या विषयावर विचार करत असल्याचे राजभवनाकडून कळवण्यात आले आहे.

राज्यपाल मुख्यमंत्री आहेत काय? : मलिक

उद्या नांदेड, परभणी, हिंगोलीत परभणीः राज्यपाल पाच, सहा, सात ऑगस्टला

नियुक्तीवरून वाद

घरांच्या पडझडीसाठी मदत

१) पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या/कच्च्या घरांसाठी १,५०,०००/- रुपये प्रति घर.

प्रति घर . पक्क्या/कच्च्या घरांसाठी मदत २५,०००/-

झोपडी. ग्रामीण भागात अतिक्रमित झोपडी जे नियमित करण्यास पात्र आहेत, पण अद्याप नियमित झालेली नाहीत ती पात्र राहतील)

मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी

अर्थसाहारय:

२) बोटींचे पूर्णत : नुकसान - २५,०००/- रुपये. 3) जाळ्यांचे अंशत: नुकसान- ५०००/- रुपये.

बारा बलुतेदार, मूर्तिकार इत्यादींचा प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे पोलीस शिपाई भरती-२०१९

पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे या घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदाची रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती; परंतु सदरच्या जाहिरातीमध्ये सुधारणा करण्यात आली असल्याने स्वतंत्र शुद्धिपत्रक www.mahpolice.gov.in व www.punerailwaypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

> सदानंद गं. वायसे-पाटील (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे



महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व इन्फ्रास्ट्रॅक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (म.फु.मा.वि.म.,महाराष्ट्र शासन चा उपक्रम ची सहाय्यक कंपनी)

महाप्रित कंपनी, आपल्याकडे नोंदविण्यात आलेले लाभाध्यांना दीर्घकालीन रोजगार निर्मिती करण्यासाव स्टार्ट-अप/विद्यमान उद्योजकांचे विकास आणि संसाधन एकत्रीकरणाद्वारे, नविनीकरणीय उर्जा/ ई.व्ही चार्जिंग स्टेशन, रस्ते, पायाभूत सुविधा आणि परवडणारी घरे/आय.ओ.टी. (IoT) मधील नवीन तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स डेव्हलपमेंट, हवामान बदल, कृषी-प्रक्रिया मूल्य साखर्ळ इत्यादी प्रकल्प राबवून त्याद्वारे म.फु.मा.वि. महामंडळाने वेळोवेळी निकषानुसार निवडलेल्या लामाध्यान रोजगार व उत्पन्न उपलब्ध करून देण्याची तपासणी करत आहे व त्याकरिता अनुभवी संस्था/ व्यक्तींकडून, व्यवसायाचे ज्ञान / भांडवली खर्च(कॅपेक्स)/ लाभार्थी श्रेणींमध्ये चॅनेल भागीदार (Channe Partner) म्हणून "स्वारस्य अभिव्यक्ती (EoI)" आमंत्रित करीत आहे. इच्छुक संस्था व लामार्थी यांनी इ.ओ.आय.ची कागदपत्रे https://mpbcdc.maharashtra.gov.in किंवा www.mahapreit.in वरुन डाउनलोड करून च्यावे व ह्या जाहिरातीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत ई.ओ.आय. सादर करावा. अधिक माहितीसाठी संपर्क ईमेल आयडी: gm.mphrdb@mahapreit.in

मुख्य कार्यालय, विरार विरार (पूर्व) ता. वसई, जि. पालघर-४०१३०५

D:/Aarogy/All Purches Item/Vahan Kharedi/Tricycle

दरध्वनी : ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६ फॅक्स : ०२५०-२५२५१०७ जावक क्र. : व.शि.श.म/आरोम्य/३५३/२०२१

E-Tender Notice For

Sr. No.	Activity /Milestone	Date / Amount		
1	Estimated Cost	Rs.24,93,753/		
2	Tender Document Download and Bid Submission	03/08/2021 To 13/08/2021 at 01:00 pm		
3	Technical Bid Opening Date and Time	13/08/2021 at 01.30 pm		
4	Website For Downloading and Submitting Tender Document, Detailed Tender document, Schedule, Corrigendum's, Addendums, etc.	ı		

Dy. Commissioner

Vasai Virar City Municipal Corporation

२) अंशत: पडझड झालेल्या (किमान ५० टक्के) पक्क्या/कच्च्या घरांसाठी मदत ५०,०००/-

३) अंशत: पडझड झालेल्या (किमान २५ टक्के)

४) अंशत: पडझड झालेल्या (किमान १५ टक्के) कच्च्या/ पक्क्या घरांसाठी रु १५,०००/- प्रति

५) नष्ट झालेल्या झोपडया रु १५,०००/- प्रति

१) बोटींचे अंशतः नुकसान - १०,०००/- रुपये ४) जाळ्यांचे पूर्णत: नुकसान- ५०००/- रुपये.

NE DIGITAL एनएक्सटीङिजिटल लिमिटेड (पूर्वीचे नाव हिंदुजा व्हेंचर्स लिमिटेड)

CIN: L51900MH1985PLC036896 नोंदणीकृत कार्यालय : इन सेंटर, ४९/५०, एमआयडीसी, १२ वा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३ । दूरध्वनी क्र. ०२२ २८२० ८५८५

ई-मेल आयडी : investorgrievances@nxtdigital.in । संकेतस्थळ : www.nxtdigital.co.in

सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) नियमन २०१५ चे नियमन २९ आणि नियमन ४७ नुसार, याद्वारे, **सूचना** देण्यात येते की. ३० जन २०२१ तिमाही अखेरसाठी कंपनीच्या अलेखापरीक्षित आर्थिक परिणाम, स्वतंत्र आणि एकत्रित दोन्ही साटोच्या मंजुरी आणि विचारार्थ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक **शुक्रवार, १३** ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे.

ही माहिती कंपनीचे संकेतस्थळ www.nxtdigital.co.in आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com येथेसुद्धा उपलब्ध आहे. एनएक्सटीडिजिटल लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ०३ ऑगस्ट २०२१

आशिष पांडे कंपनी सचिव

दिनांक : २ ऑगस्ट, २०२१

ठिकाण : मुंबई

(पूर्वीचे नाव हिंदुजा व्हेंचर्स लिमिटेड)

बहन्मंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण जाहीर सूचना

पुधारलेला) कलम ८ (३) (क) मधील तरतुदीनुसार परिमंडळ - २ मधील एफ/उत्तर व जी/ दक्षिण विभागातील ०१ प्रस्ताव, म्हणजेच एकूण ०१ प्रस्ताव, म. न. पा. आयुक्त, अध्यक्ष वृक्ष प्राधिकरण/ वृक्ष प्राधिकरण समिती यांचा मंजुरीकरिता प्राप्त झाले आहेत. उपरोक्त प्रस्तांवामधील झाडे कापणे/ पुनरोंपित करणेबाबत तपशील हा म.न.पा. च्य

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ (जानेवारी २०१८

mcgm.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिकेविषयी विभाग आणि खाते खातेनिहाय माहिती पस्तिका उद्याने व वृक्ष प्राधिकरण कागदपत्रे १३७ - ADV - ७ days - Z - II या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोविड - १९ च्या प्रार्दुभावामुळे नागरिकांना विनंती करण्यात येते की, सुनावणीसाट उद्यान अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष हजर न राहता, उपरोक्त प्रस्तावांविषयी आपले आक्षेप/ सूचना उद्यान अधिक्षकांच्या sg.gardens@mcgm.gov.in या ई-मेल आईडीवर दिनांक १३.०८.२०२१ पर्यंत पाठविण्यात याव्यात. तसेच विहित मुदतीत ई-मेलद्वारे सादर न झालेल्या आक्षेप/ सूचनेचा विचार करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

उद्यान अधीक्षक यांचे कार्यालय, पेंग्विन इमारत, २ रा माळा, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भायखळा (पूर्व) ॉ, मुंबई - ४०० ०२७. दूरध्वनी क्र. २३७४२१६२ E-mail - sg.gardens@mcgm.gov.in

PRO/792/ADV/2021-22

उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी

सही/-

पार्किसन्सः लक्षणे आणि उपचारपद्धती

डॉ. पवन ओझा / डॉ. जयेंद्र यादव **^**किंसन्स हा आपल्या हालचालीवर

परिणाम करणारा आजार असून दैनंदिन कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या आजाराची अनेक लक्षणे असून त्याची दोन प्रकारांत विभागणी केली जाते. ते म्हणजे हालचालींवर परिणाम करणारी आणि हालचालींवर परिणाम न करणारी, त्यापैकी अनेक रुग्णांमध्ये दिसणारी लक्षणे म्हणजे थरथरणे, स्नाय ताठ होणे आणि हालचाल मंदावणे. याशिवाय पार्किसन्स आजारात अनेक रुग्णांना चालताना त्रास जाणवतो, तसेच संतुलन राखण्यात अडचण येते. त्याशिवाय हालचालींवर परिणाम न करणाऱ्या लक्षणांमध्ये झोपेची समस्या, बद्धकोष्ठता, चिंता, नैराश्य आणि थकवा

पार्किसन्स हा न्यूरोडिजनरेटिव्ह

विशिष्ट भागांमधील न्यूरोन्सचे

प्रामुख्याने 'डोपामार्इन' नावाचे

न्यूरोट्रान्समीटर तयार करतात.

प्रमाण कमी होते. न्यरोन्स हे

आजार आहे. यामध्ये मेंदच्या

तरी ती व्यक्तीनुरूप वेगवेगळी असू शकतात. व पर्यावरण परस्परसंबंध हे बहतांश लोकांना

तसेच काळानुसार या लक्षणांमध्ये बदलदेखील होऊ शकतो आणि प्रत्येक व्यक्तीनुसार इतर लक्षणे दिसून येऊ शकतात. सामान्यत: वयाच्या पन्नाशीनंतर या आजाराची लक्षणे अधिक प्रमाणात दिसू लागतात; मात्र अपवादात्मक परिस्थितीत या आजाराचा तरुणांवरदेखील परिणाम होऊ शकतो. पार्किसन्स हा न्यूरोडिजनरेटिव्ह आजार आहे. यामध्ये मेंदच्या विशिष्ट भागांमधील न्यूरोन्सचे (चेतापेशी) प्रमाण कमी होते. न्यूरोन्स हे प्रामुख्याने 'डोपामार्इन' नावाचे न्यूरोट्रान्समिटर तयार करतात. डोपामार्इनमुळे मानवाच्या हालचाली नियमितपणे होण्यास मदत होते.

पार्किसन्स हा आजार होण्यामागील नेमके कारण काय, हे अद्याप कुणालाही माहिती या आजाराची लक्षणे सर्वसामान्य असली नाही; मात्र वैज्ञानिकांच्या मते आनुवांशिक

त्यामुळे न्यूरोन्स पेशींची संख्या कमी झाल्यास

मेंद्मधील डोपामार्इनचे प्रमाण कमी होते.

परिणामी रुग्णांच्या हालचाल करण्याच्या क्षमतेवर

पार्किसन्स आजार होण्यामागील कारण असावे या आजाराचे निदान रुग्णालयात गेल्यावर विविध तपासण्यांअंती केले जाते. सविस्तर न्यूरोलॉजिक तपासणी करत पार्किसन्सची संभाव्य लक्षणे आहेत की नाहीत याची चाचणी केली जाते. संपूर्ण आजारादरम्यान लक्षणांनुसार विविध औषधोपचार केले जातात. मेंदूतील डोपामार्इनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य औषधेही दिली जातात. त्याशिवाय अन्य काही थेरपीजदेखील या आजारावरील उपचारांसाठी उपयुक्त ठरू शकतात. डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) ही लेव्होडोपा औषधाला उत्तम प्रतिसाद देणाऱ्या, पण डायस्किनेसिससह अन्य त्रास होणाऱ्या रुणांवरील न्यूरोलॉजिकल उपचार पद्धती आहे. 'डीबीएस' उपचार पद्धती शरीरातील विशिष्ट ठिकाणच्या हालचाली पूर्ववत करत त्या भागांना संतुलित करते आणि काही अंशत: हालचालींवर नियंत्रण ठेवते. स्नायंचा ताठरपणा, मंदावलेली हालचाल यासारख्या लक्षणांमध्ये सुधारणा करण्याची क्षमता असलेली नवी औषधोपचार पद्धत म्हणजे रिपीटिटिव्ह टान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन (आरटीएमएस). ही उपचारपद्धती मेंदतील न्यूरोन्सची क्षमता वाढवते आणि या उपचारपद्धतीमुळे दीर्घकालीन

चांगले परिणाम जाणवतात. (लेखक वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट

कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड CIN: L23200MH1979PLC021359 नॉदणीकृत कार्यालय : टेक्नोपोलिस नॉलेज पार्क, महाकाली केव्ज रोड, अधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३ दूर : (०२२) ६६९८४९०० फॅक्स : (०२२) ६६९८४९०९ ई–मेल : investorrelations.india@castrol.com

IT'S MORE THAN JUST OIL. IT'S LIQUID ENGINEERING."



३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही अलेखापरिक्षित वित्तीय निकालाचे विवरण

तपशिल	३०.०६.२१ रोजी संपलेली सहामाही अलेखापरिक्षित	३०.०६.२० रोजी संपलेली सहामाही अलेखापरिक्षित	३०.०६.२१ रोजी संपलेली तिमाही अलेखापरिक्षित	३०.०६.२० रोजी संपलेली तिमाही अलेखापरिक्षित	३१.०३.२१ रोजी संपलेली तिमाही अलेखापरिक्षित	३१.१२.२० रोजी संपलेले वर्ष लेखापरिक्षित	
कामकाजापासून मिळालेले उत्पन्न	२०२८.३	११७८.६	८८९.६	४९०.६	993८.७	२९९६.९	
करानंतर नफा	3.43.4	१९०.६	980.0	६५. ४	२४३.६	५८२.९	
समभाग भांडवल	४९४.६	४९४.६	४९४.६	४९४.६	४९४.६	४९४.६	
कालावधी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधीसाठी एकूण नफा (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)	३८२. ५	१९ ०.६	93८.९	६५. ४	२४३.६	५८६.६	
प्रतिभाग मिळकत (इपीएस) (प्रत्येकी रु.५/-च्या भागाचे दर्शनी मूल्य) (रुपये) (मूलभूत आणि सौम्यीकृत) (वार्षिकीकरण नाही)*	3.८८*	9.83*	9.82*	0.६६*	₹.8€	५.८९	

- १) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमॅट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्शचेंजमध्ये दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार स्वरुपाचे संक्षिप्त स्वरुप आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना / आराखडा स्टॉक एक्शचेंजच्या वेबसाईटवर (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (https://www.castrol.com/en_in/india/investors/financial-results.html).
- २) वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा (''कायदा'') चे कलम १३३ सोबत वाचा दुरूस्ती केल्यानुसार कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस) रूल्स २०१५ नुसार अधिसुचित केल्याप्रमाणे भारतीय लेखा परीक्षण मानके (''इंड एएस'') नुसार तयार करण्यात
- ३) वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि संचालक मंडळाने त्यांच्या २ ऑगस्ट. २०२१ रोजी झालेल्या सभेत मान्य केले.
- ४) वरील निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.
- ५) कंपनीचा व्यवसाय विभाग हा भारतीय मानांकनांनुसार इंडएएस १०८ व्यवस्था प्रणाली प्रमाणे वंगण (लुब्रिकंट्स) या एकाच विभागात आहे. तद्नुसार वेगळ्या विभागाची माहिती देण्यात आलेली नाही.
- ६) कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या २ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या सभेत रु.२.५० प्रति शेअरचा अंतरिम लाभांश घोषित केला (२०२०: रु.२.५० प्रति शेअर अंतरिम लाभांश; अंतिम लाभांश रु.३.०० प्रति शेअर). सदर अंतरिम लाभांश देण्याच्या उद्देशाकरिता रेकॉर्ड तारीख १२ ऑगस्ट, २०२१ आहे आणि १ सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा त्यापुर्वी दिले जाईल.
- ७) कोविड-१९ या जागतिक आरोग्य साथीशी संबंधित अनिश्चिततेचा अंदाजः कंपनीने वित्तीय ताळेबंद बनवताना कोविड-१९ शी संबंधित जागतिक साथीमुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार केला आहे ज्यात वित्तीय आणि बिगर वित्तीय मालमत्तांच्या पुढे नेण्याच्या रकमेच्या वसुली क्षमतेचा समावेश आहे. जागतिक साथीमुळे जागतिक आर्थिक स्थितीमध्ये संभाव्य भविष्यातील अशाश्वततेशी संबंधित अंदाज तयार करताना कंपनीने वित्तीय परिणामांच्या मान्यतेच्या तारखेला माहितीच्या अंतर्गत आणि बाह्य स्त्रोतांचा वापर केला आहे आणि या मालमत्तांच्या पुढे नेण्याचा खर्च वसूल केला जाईल. वित्तीय निकालांवरील कोविड–१९ चा प्रभाव सदर वित्तीय निकालांच्या मान्यतेच्या तारखेनुसार अंदाजित केल्यापेक्षा वेगळा असू शकतो.
- ८) भारताच्या संसद भवनाने सामाजिक सुरक्षावरील सांकेतांक २०२० (सांकेतांक) मान्यता दिली आहे ज्याचा प्रभाव भविष्यनिर्वाहन, ग्रॅन्युईटी व इएसआयसी म्हणून कंपनीद्वारे अंशदानावर पहु शकतो. भारताच्या राजपत्रात सांकेतांक प्रकाशित झाले आहे ज्याची प्रभावी तारीख अजूनही सूचित केलेली नाही. ज्यावेळी याचा प्रभाव सुरू करण्यात येईल त्यावेळी कंपनीकडून सांकेताकाचा अवलंब केला जाईल आणि सांकेतांक प्रभावी झालेल्या कालावधीत या संबंधिचा प्रभाव नींद केला जाईल.
- ९) मागील वर्षादरम्यान कार्यान्वयीत संघटना फेरबदल व पुर्नरचना कार्यक्रमामुळे ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी 🛭 रु.१९.५ कोटी रकमेचे एकवेळ शुल्क कर्मचारी लाभार्थी खर्चात समाविष्ट आहे.

कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडकरीता

संदीप सांगवान व्यवस्थापकीय संचालक DIN:028,96696

